रविशंकर प्रसाद यांना मिळाला

(हिंदुरःथान समाचार) : केंद्रीय मंत्री रविशंकर संस्था 'ॲपल' कडून प्रसाद यांना 'ॲपलचा आय फोनचे एक्स आर मॉंडेल मिळाले.

याबाबत ट्विटवर द्घारे माहिती देताना प्रसाद म्हणाले, अँपलचा आय फोनचे कॅलिफोर्निया येथे डिझाइन केलेल्या या फोनची जोडणी मात्र भारतात झाली आहे. मोबाईल क्षेत्रात विशेषकरून निर्मितीत या क्षेत्राचा विस्तार होणार अशी माझी आशा आहे. केंद्र सरकारच्या मेक इन इंडिया आणि डिजिटल इंडिया अभियानाद्वारे अँपल फोनचे भारतात निर्मिती केंद्र सुरु करण्यात आले आहे.

<u>ॲड. सालके. व्ही. वाय</u>

वारस. <u>चौ. अर्ज नंबर</u> 89/2086 नेमलेली तारीख :- ०३/०१/२०२०

श्रीमती. जनाबाई भाऊ शेलार ता. पारनेर, जिल्हा अहमदनगर.

पती नामे भाऊसाहेब रेवजी शेलार हे दिनांक २५/०२/२००२ रोजी मौजे गोरेगाव ता. पारनेर या ठिकाणी मयत झालेले आहे. अर्जदार यांचे मयत दिर नामे के. मारुती रेवजी शेलार हे अविवाहीत असतांनाच मुंबई येथे मयत झालेले असन त्यांना कायदयाप्रमाणे अर्जदार हो एकमेव कायदेशीर वारस आहे. तसेच मयत के. मारुती रेवजी शेलार यांनी त्यांचे हयातीत कोणतेही मृत्य पत्र अथवा व्यवस्थापत्र अगर बक्षीसपत्र करुन ठेवलेले नाही. न्यायालयात हजर होवन आपली लेखी हरकत

प्रकारची हरकत न आल्यास अर्जदार यांचा पराव कोणाचीही कसलीही हरकत चालणार नाही. आज दिनांक ०६ माहे - जुलै, सन २०१९ रोजी माझ्या सहीने व न्यायालयाच्या शिक्यानिशी दिले कामगिरी क्लर्क दिवाणी व फौजदारी न्यायालय

सहाय्यक अधिक्षक, पारनेर दिवाणी व फौजदारी न्यायालय, पारनेर तारीख : 27/11/2019 ठिकाण : मुंबई

Public Notice This Notice is hereby given on behalf of my client Mr. Dinesh C. Behendwar who have

purchased Flat Premises bearing Flat no 304 3rd Floor, D wing, Coral Avenue Mauje Pahad Peru Baug Aarey Baug, Aarey Road, Goregoa East Mumbai 400063. From M/s Shri Sai Swam Developers by registered agreement registered No. BRI -4 14508 on dated 27th September 2018 and M/s Shri Sai Swami Developers throug authorized person Mr. Nikhil Gosrani was no valid attorney holder to execute and registered above said agreement for sale. So Thereafter my client had cancel said agreement for sale b cancellation deed vide Registration No BRL-13278. on dated 20/09/2019. Thereafter M/s Sh Sai Sewami Developers another execut Agreement of Sale in favour of My Client vide Registration No BRL -1 13158 on dated 19th se 2019 . If anyone is /are Legal heirs / Developers any other person above said agreement of having any objection in respect of said Flat ther raise objection within 14 days from the Publication of this Notice and thereafter no claim rema

Ganshvam Yadav, (Advocate High Court 3rd Flr, Court Bar Association Andheri (E

जाहीर नोटीस

कि, श्रीमती बिना शैलेश दोशी व श्री शैलेश एच. दोशी, हे फ्लॅट नं. १०२-बी, पहिला मजला, जय श्रीपाल सी.एच.एस. लि., जैन मंदिर रोड, भाईंदर (प), जि. ठाणे, चे मालक असून त्यांच्याकडून सदर फ्लॅटसंबंधित श्री राजेश मफतलाल शाह व श्री गुणवंतराय हरिलाल सलोत व श्रीमती पुष्पा गुणवंतराय सलोत, ह्यांच्यामध्ये निष्पादित झालेला ता. २४/११/१९८५, चा मूळ करारनामा हरवलेल आहे व त्यांनी सदर फ्लॅट व सदर शेअर्स माझ्या अशिलांना विकण्याचे ठरवलेले आहे.

तरी सदर फ्लॅवर कोणाही व्यक्तीचा हक्क असेल तर त्यांनी ही नोटीस प्रसिध्द झाल्यापासून **१४ दिवसाचे** आत आपल्याजवळील पुराव्यासह **ए/१०४, न्यू श्री** सिद्धिविनायक सी. एच. एस. लि., स्टेशन रोड, भाईंदर (प), ता. व जि. ठाणे-४०९ १०१, ह्या पत्त्यावर लेखी कळवावे, अन्यथा तसा कुठल्याही प्रकारचा हक्क हितसंबंध नाही असे समजून खरेदीचा व्यवहार पूर्ण केला जाईल

> सुनील बी. गारोडिया (वर्कील - उच्च न्यायालय, मुंबई)

परिशिष्ट - ४ [नियम ८(१)]

ताबा सूचना

ठिकाणः एरोली, नवी मुंबई

जाहीर नोटीस प्रद्वारे कळविणेत येते कि, **श्री सदाशिव गणेश ऋं** हे निवन निमशायकीय कर्मनारी दिनांक

न्यांना पुढे नमूद केल्याप्रमाणे कार्यदेशीर वारस १) संजीव सदाशिव खरे - मुलगा, वय - ६३, २) कै. श्रीमती शोभा अरुण बापट

०४/०८/२०९८ रोजी मयत झाले. मृत्यू पश्त्यात

पूर्वाश्रमी शोभा सदाशिव खरे) - मयत मुलगी नमता प्रशांत भट(नमता अरुण बापट) - नात उक्त नमूद वारसांना उक्त नमूद मृत ब्यक्ती पश्चात त्यांच्या निवृत्त वेतन वारस दाखता हव असल्याने तसा अर्ज तहसीलदार अंधेरी यांचेकडे

त्या अनुषंगाने कुणा व्यक्तीचा आक्षेप असत्यास त्यांनी तहसीलदार अंधेरी यांचे कार्यालय, दादाभाई नौरोजी रोड, अंधेरी (प), मुंबई ४०००५८ यांचेकडे तेखी पुरान्यासह नोटिस प्राप्त झाल्यापासून ७ दिवसात संपर्क साधावा. अन्यथा प्रकरणी ऑक्षेप नाही असे समजून निर्णय घेणेत

दिनांक : २७/११/२०१९ अर्जदार श्री संजीव सदाशिव खरे बी ३०२, ऋषी संकेत महंत रोड, विलेपार्ले (पू) मुंबई ४०००५७.

> (उप-विधी क्र.३५ अन्वये) सभासदाचे संस्थेच्या भांडवलात/मा

असलेले हितसंबंध व भाग हस्तांतरीत करण्याबाबत हक्क मागण्या किंवा हरकती मागविण्यासाठी द्यावयाच्या नोटिशीचा नमुना मोठ्या प्रमाणामध्ये प्रसारित होणाऱ्या दोन स्थानिक वर्तमान पत्रामध्ये प्रसिद्धी देण्यात यावी.)

नोटीस

साईसृष्टी को–ऑप. हौ. सोसा., इमारत क्र.आर१, बी, एम आर डी ए कॉलनी, सुभाष नगर, नाहुर (प.), मुंबई-४०००७८ या संस्थेचे सभासद असलेल्या वा संस्थेच्या इमारतीमधील सदनिका क्र.१०६ धारण करणाऱ्या कै. विजया ऑगस्टीन गोम्स यांचे तारीख २१.०५.२०१९ रोजी निधन जाले. त्यांनी नामनिर्देशन केलेले नाही. संस्था य नोटिशीद्वारे संस्थेच्या भांडवलात/मालमत्तेत असलेत मयत सभासदाचे हितसंबंध हस्तांतरीत करण्यासंबंध मागविऱ्यात येत आहे. ही नोटीस प्रसिद्ध झालच्य तारखेपासून १५ दिवसात त्यांनी आपल्या मागण्याच्य रकतींच्या पृष्ठचर्थ आवश्यक त्या कागदपत्रांच्य प्रति व अन्य पुरावे सादर करावेत. जर वर नमुद केलेल्या मुदतीत कोणत्याही हक्क, मागण्या किंव हरकती साँदर झाल्या नाहीत तर मयत सभासदांचे पंस्थेच्या भांडवलातील/मालमत्तेतील भाग हितसंबंध यांच्या हस्तांतरणाबाबत संस्थेच्य उपविधीनुसार कार्यवाही करण्याची संस्थेला मोकळीक राहील. जर अशा कोणत्याही हक्क, मागण्या/हरकर्त आल्या तर, त्याबाबत संस्थेच्या उपविधीनुसार कार्यवाही करण्यात येईल. नोंदी व उपविधीची एव प्रत मागणीदारांस/हरकतदारांस पाहण्यासार्ठ संस्थेच्या कार्यालयात सचिव यांचेकडे सकाळी १०.०० ते सायंकाळी ५.०० पर्यंत नोटीस दिल्याच्या ारखेपासून नोटिशीची मुदत संपण्याच्या तारखेपर्यंत

> साईसृष्टी सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित यांच्या करिता आणि वतीने

ज्याअर्थी अधोहस्ताक्षरित. डीसीबी बँक लिमिटेडचे प्राधिकत अधिकारी यांनी सिक्युरिटायझेशन ॲन

रिकन्स्ट्रवशन ऑफ फायनान्शिअल असेट्स ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ चे

कलम १३(१२) सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ९ अंतर्गत प्राप्त

अधिकरान्वये कर्जदार **विजय एकनाथ बागल, संगिता विजय बागल, चंद्रशेखर बागल आणि मे**

विजय इंटरप्रायझेस (कर्जदार आणि हमीदार) यांना ०३ नोव्हेंबर २०१७ जारी केलेल्या सूचनेत

बावीस लाख सोळा हजार तीनशे सत्याऐंशी आणि अठ्ठावन्न पैसे मात्र) चे प्रदान सदर सूचनेच्य

कर्जदार सदर रकमेचा भरणा करण्यास कसूर केली असल्याने, सदर सूचना ही खालील निर्देशित कर्जदार ।

गहाणवटदार / हमीदार आणि आम जनतेस देण्यात येत आहे की. अधोहस्ताक्षरितांनी सदर कायद्याच्या

कलम १३(४) अतर्गत व सदर नियमाच्या सहवाचिता नियम ८ अतर्गत त्यांना प्राप्त अधिकरान्वये खालील

विशेषतः कर्जदाराना आणि आम जनतेस इशारा देण्यात येत आहे की , त्यांनी सदर मालमत्तेसंदर्भात व्यवहा करू नये व असे कोणतेही व्यवहार हे डीसीबी बँक लिमिटेडच्या प्रभारांतर्गत वि. ०३.११.२०१७

रोजीनुसार रु. १,२२,१६,३८७.५८/- (रुपये एक करोड बावीस लाख सोळा हजार तीनशे

स्थावर मालमत्तेचे विवरण

फ्लॅट क्र. ४०२, ४था मजला, न्यू सागर को हो सो लि., प्लॉट नं. एफ-४४, सेक्टर-९, दिवागांव

सत्याऐंशी आणि अठ्ठावन्न पैसे मात्र) व त्यावरील पुढील व्याज रकमेच्या अधीन असतील.

ऐरोली, नवी मुंबई - ४००७०८ या मालमत्तेचा सर्व तो भूभाग आणि भूखंड

प्राप्तीच्या दिनाकापासून ६० दिवसांच्या आत करण्यासाठी सूचना जारी केली होती.

नेर्देशित मालमत्तेचा **दि. २५. ११. २०१९** रोजी **प्रत्यक्ष ताबा** घेतला आहे.

निर्देशित रक्कम **दि. ०३.११.२०१७ रोजीनुसार रु. १,२२,१६,३८७.५८/- (रुपये एक करोड**

DCB BANK

डीसीबी बँक लिमिटेड

जाहीर सूचना

र्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील हे खालील अनुसूचीत नमुद केलेल मत्ता त्यांचे विद्यमान मालक अर्थात मे. बी टी टेक्स्टाईल्स इंडस्ट्रीज लिमिटेड, कंपनी कायदा १९५० अंतर्गत नोंदणीकृत कंपनी यांचे नोंदणीकृत कार्यालय ३०७, बी विंग, ट्रेड वर्ल्ड, कमला सिटी, सेनापती बापट मार्ग, लोअर परेळ, मुंबई-४००१३ यांच्याकडून खरेदी करू इच्छित आहेत.

जर कोणासही वर नमुद विक्री व्यवहारास काही आक्षेप, दावा, हित, विवाद असल्यास त्यांनी सदर प्रकाश तारखेपासून ७ (सात) दिवसांच्या आत विवादाचे तपशील/त्यांचे आक्षेप/दावा पृष्ट्यर्थ दस्तावेजी पुराव्यांस खालील स्वाक्षरीकर्त्यांना संपर्क करावा अन्यथा माझे अशील खालील अनुसूचीत नमुद मालमत्तेसंदर्भात कोणताह तुतीय पक्षकार दावा/आक्षेप/विवाद नसल्यास उपरोक्त मालकांसह विक्री व्यवहाराची प्रक्रिया पूर्ण करतीत . आणि तद्नंतर कोणताही दावा/आक्षेप/विवाद विचारात घेतला जाणार नाही.

मालमत्तेची अनुसूची फ्लॅट क्र.बी/६०२, क्षेत्रफळ ६५० चौ.फु. कार्पेट क्षेत्र, ६वा मजला, ग्रीन मिडोज बिर्ल्डींग नं.१ को ऑप.हौ.सो.लि. म्हणून ज्ञात इमारत, लोखंडवाला टाऊर्नाझप, कांदिवली, मुंबई-४००१०१, नोंदणी जिल्हा

आज दिनांकीत २५ नोव्हेंबर, २०१९

मुंबई उपनगर, प्लॉट क्र.- येथील फ्लॅट जागा तसेच एक मोकळी कारपार्किंग जागा

ऑडव्होकेट

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public at that my client MRS. JYOTSNA N. PARIKH

SHRI. NARENDRA B. PARIKH Indian

inhabitants of Mumbai are the absolute

owners and member in respect of Flat No 502 on 5th floor, Gorai Mitratva Co-op. Hsg

Society Ltd., at Plot No. 14, Gorai 1, Neal BEST Colony, Borivali (West), Mumbai-

400092 (hereinafter referred to as the sain flat) together with five fully paid up shares of

Rs. 50/- each. Shri. Narendra B. Parikh

nomination with society or WILL and Mrs Jyotsna N. Parikh, Mr. Umang N. Parikh

ong with Smt. Binita J. Shah and 2) Sm

Purvi Jignesh Shah are only legal heirs of the said deceased Shri Naréndra B. Parikh

and they wants to sell the flat to any thin

Now if any person/s or public has ar objection/ claims or objections deman

upon against or in respect thereof, i

neritage or otherwise howsoever are

required to make the same known to me in

vriting with documentary evidence at m

address mentioned below within 14 days

rom the publication thereof, failing which

shall be considered that there exists no

such claim or demand in respect of the said

premises/ flat and then claims or demand

any, of such person/s shall be treated a

waived and abandoned to all intense ar

ourposes and title of the said premise

shall be presumed as the clear marketable and free from encumbrances and the

present legal heirs along with owners are authorsied to sale or dispose off the said

Sd/- Advocate Avadhoot Sawar

Advocate High Cour

remises/flat.

oarty as they think fit.

expired on 09/02/2018 without filing of ar

PUBLIC NOTICE

This is to notify that our client Mr. Sudhan Dattatrava Yardi holding has acquired unit no. B-11 via Sale Deed, admeasuring 530 sq. ft. carpet area, holding 5 fully paid up shares each of Rs. 50/-, bearing Nos. 151 to 155 Share Certificate No. 031 in 'Common Wealth Co-Operative Housing Society Ltd'. The said unit is addressed at Flat No. 11, B wing, Common Wealth Co-Operative Housing Society Ltd, 114 1/4, V.P. Road, Andheri (West), Bombay

Any person or persons having any claim against or in the aforesaid property by way of inheritance, mortgage, possession, sale, gift, lease, lien, charge, trust, maintenance, easement, transfer, license, understanding, arrangement either agitated in any litigation or otherwise or any other right or interest whatsoever are hereby required to make the same known in writing to the undersigned within a period of 15 days from the date of publication hereof.

If no claim is made as aforesaid our client will be at liberty to complete the transaction in respect of the said proposal without any reference or regard to any such purported claim, right or interest which shall be deemed to have been waived for all interests and purposes and not binding on our client.

Sonal Hemant Mishal

Advocates, High Court 315, Yusuf bldg., Opp. Bombay High Cour V.N. Road, Fort, Mumbai 400001 Ph: 9969849102 / 9820846067 Place: Mumbai Date: 27/11/2019

परिशिष्ट - ४ [नियम ८(१)] ताबा सूचना

DCB BANK

न्याअर्थी, अधोहस्ताक्षरित, डीसीबी बँक लिमिटेडचे प्राधिकृत अधिकारी यांनी सिक्युरिटायझेशन ॲन्र रिकन्स्ट्रवशन ऑफ फायनान्शिअल असेट्स ॲन्ड एन्फोसॅमेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ चे कलम १३(१२) सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ९ अंतर्गत प्राप्त अधिकरान्वये कर्जदार **सरोज गंगाधर बेहरी, भाग्यलक्ष्मी सरोज बेहरी आणि मे. सुष्टी इंटरप्रायझेस** (**कर्जदार आणि हमीदार**) यांना ०४ डिसेंबर २०१७ जारी केलेल्या सूचनेत निर्देशित रक्कम **दि.** ०४.१२.२०१७ रोजीनुसार रु. ८०,२९,९३४.०४/- (रुपये ऐंशी लाख एकोणतीस हजार नऊशे **चौतीस आणि चार पैसे मात्र)** चे प्रदान सदर सूचनेच्या प्राप्तीच्या दिनाकापासून ६० दिवसांच्या आत करण्यासाठी सूचना जारी केली होती.

कर्जदार सदर रकमेचा भरणा करण्यास कसूर केली असल्याने, सदर सूचना ही खालील निर्देशित कर्जदार / हाणवटदार / हमीदार आणि आम जनतेस देण्यात येत आहे की, अधोहस्ताक्षरितांनी सदर कायद्याच्य . ज्लम १३(४) अंतर्गत व सदर नियमाच्या सहवाचिता नियम ι अंतर्गत त्यांना प्राप्त अधिकरान्वये खालील नेर्देशित मोलमत्तेचा **दि. २५.११.२०१९** रोजी **प्रतीकात्मक ताबा** घेतला आहे.

वेशेषतः कर्जदारांना आणि आम जनतेस इंशारा देण्यात येत आहे की, त्यांनी सदर मालमत्तेसंदर्भात व्यवहाः करू नये व असे कोणतेही व्यवहार हे डीसीबी बँक लिमिटेडच्या प्रभारांतर्गत दि. ०४.१२.२०१७ रोजीनुसार रु. ८०,२९,९३४.०४/- (रुपये ऐंशी लाख एकोणतीस हजार नऊशे चौतीस आणि चार पैसे मात्र) व त्यावरील पुढील व्याज रकमेच्या अधीन असतील.

स्थावर मालमत्तेचे विवरण फ्लॅट क्र. ४०४, ४था मजला, ए विंग, न्यू इंद्रजीत अपार्टमेंट का-ऑप हो. सोसायटी लि., गणपर्त कारखाना जवळ, जी. बी. रोड, गांव माजिवाडा, ठाणे (पश्चिम), पिन - ४००६०१ या मालमत्तेच

सर्व तो भूभाग आणि भूखंड. दिनाकः २७ ११ २०१९ प्राधिकृत अधिकारी

डीसीबी बँक लिमिटेड

DCB BANK ताबा सूचना

न्याअर्थी, अधोहस्ताक्षरित, डीसीबी बँक लिमिटेडचे प्राधिकृत अधिकारी यांनी सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल असेट्स ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ चे कलम १३(१२) सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ९ अतर्गत प्राप्त अधिकरान्वये कर्जदार श्री. रितेश एस. तिवारी, श्रीमती प्रेमलता एस. तिवारी आणि श्री. सुलभानारायण आर. तिवारी (कर्जदार / गहाणवटदार / हमीदार) यांना ०८ मार्च २०१८ जारी केलेल्या सूचनेत निर्देशित रक्कम **दि. ०६.०३.२०१८ रोजीनुसार रु. ११,५७,४४८.८७/- (रुपये** अकरा लाख सत्तावण हजार चारशे अठ्ठेचाळीस आणि सत्याऐंशी पैसे मात्र) चे प्रदान सदर सुचनेच्या प्राप्तीच्या दिनांकापासुन ६० दिवसांच्या आत करण्यासाठी सुचना जारी केली होती.

कर्जदार / गहाणवटदार / हमीदार सदर रकमेचा भरणा करण्यास कर्सर केली असल्याने, सदर सुचना ई खालील निर्देशित कर्जदार / गहाणवटदार / हमीदार आणि आम जनतेस देण्यात येत आहे की, अधोहस्ताक्षरितांनी सदर कायद्याच्या कलम १३(४) अंतर्गत व सदर नियमाच्या सहवाचिता नियम ८ अंतर्गत त्यांना प्राप्त अधिकरान्वये खालील निर्देशित मालमत्तेचा दि. २१.११.२०१९ रोजी प्रत्यक्ष ताब

विशेषतः कर्जदाराना आणि आम जनतेस इशारा देण्यात येत आहे की, त्यानी सदर मालमत्तेसदर्भात व्यवहार करू नये व असे कोणतेही व्यवहार हे डीसीबी बँक लिमिटेडच्या प्रभारातर्गत दि. ०६.०३.२०१८ रोजीनुसार रु. ११,५७,४४८.८७/- (रुपये अकरा लाख सत्तावण हजार चारशे अट्टेचाळीस आणि सत्याएंशी पैसे मात्र) व त्यावरील पुढील व्याज रकमेच्या अधीन असतील.

स्थावर मालमत्तेचे विवरण क्तम नं. १०१, बी विंग, हिलव्ह्यू अपार्टमेंट, आसनगांव, शहापूर - ४२१६०१

दिनाकः २७ ११ २०१९ प्राधिकृत अधिकारी **ठिकाणः** मुंबई

NOTICE

NOTICE is hereby given for a forthcoming Investor Awareness Program ('IAP') to be conducted by DSP Mutual Fund. Details of the IAP are as follows

Day & Date	Address	Time
30th November, 2019, Saturday	Radha Krishna hotel, Sun Plaza, 101, Lokmanya Tilak road, Opposite Diamond talkies, Mhatre wadi, Borivali West, Mumbai, Maharashtra, 400092	11 am

For latest information about upcoming IAPs and updates on cancellations/ rescheduling, visit dspim.com/IAP and for all other disclosures, visit dspim.com/IEID. An investor education and awareness initiative by DSP Mutual Fund. Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

🙏 ॲक्सिस बँक लि.

सेंट्रल ऑफिस: गिगाप्लेक्स, एनपीसी-१, ३ रा मजला, एमआयडीसी, ऐरोली नॉलेज पार्क, मुगलसन रोड, ऐरोली, नवी मुंबई-४०० ७०८.

नोंदणीकृत कार्यालय : त्रिशूल, समर्थेश्वर मंदिरासमोर, लॉ गार्डन, एलिस ब्रिज, अहमदाबाद – ३८० ००६

ताबा नोटीस (स्थावर मालमत्तेसाठी)

ज्याअर्थी खाली सही करणार **ॲक्सिस बँक लि. (पूर्वीची यूटीआय बँक लि.)**, चे अधिकृत अधिकारी यानी, दि सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनॅन्शिअल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ च्या सेक्शन १३(१२) व रुल ३ आणि सिक्युरिटी इटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स २००२ अतर्गत प्राप्त अधिकाराचा वापर करून खाली नमूद केलेले कर्जदार/सहकर्जदार/गहाणदार यांना त्यांच्या नावासमोर नमुद केलेल्या तारखेला मागणी नोटीस बजावली होती की .त्यांनी सदर नोटीसीत त्यांच्या नावासमोर नमुद केलेली,

कर्जदार/सहकर्जदार/गहाणदार सदर रक्कम परत करण्यास असमर्थ ठरल्याने, कर्जदार/सहकर्जदार/गहाणदार व सर्वसाधारण जनता यांना नोटीस देण्यात येते की, खाली सही करणार यांनी सदर कायद्याच्या सेक्शन १३(४) व सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स २००२ च्या रुल ६ व ८ अतर्गत प्राप्त अधिकाराचा वापर करून कर्जदार/सहकर्जदार/गहाणदार याच्या नावासमोर नमूद केलेल्या गहाण मालमत्तेचा सदर नमूद तारखेला प्रतिकात्मक ताबा घेतला आहे.

विशेषतः कर्जदार/सहकर्जदार/गहाणदार तसेच सर्वसाधारण जनता यांना सावध करण्यात येते की. त्यांनी सदर मालमत्तेसंदर्भात कोणताही व्यवहार करू नये. असा व्यवहार केल्यास तो **ॲक्सिस बँक लि. (पूर्वीची यूटीआय बँक लि.)** यांना खाली नमूद केलेली येणे असलेली रक्कम व त्यावरील भविष्यातील व्याज याच्या अधीन राहील.

स्रक्षित आस्ति सोडविण्यासाठी संलग्न उपलब्ध वेळेमध्ये कर्जदाराचे लक्ष सरफेसी ॲक्ट २००२ च्या सेक्शन १३(८) अंतर्गत

तरतुदींकडे वेधून घेतले जात आहे.

मालमनेचा तपशील

नावानाचा तनसाव								
अ. क्र	कर्जदार/सहकर्जदार/गहाणदार यांची नावे व पत्ता	येणे रक्कम	मागणी नोटीसीची तारीख ताबा घेतल्याची तारीख					
٩	9) आर्यन ट्रान्सपोर्ट, प्रोप्रायटर श्री. समीर सुधाकर पाटील यांच्यामार्फत प्रतिनिधित्त्व, घर नं. ७२, राधा कृष्ण मंदिराजवळ, विरले उरण, जसई, जि. रायगड, –४१०२०६. २) समीर सुधाकर पाटील (जामीनदार), घर नं. ७२, राधा कृष्ण मंदिराजवळ, चिरले उरण, जसई, जि. रायगड, –४१०२०६, तसेच: रहिवासी मालमत्ता २०२,	लाख ते वीस हजार नऊ शे एकोणनव्वद आणि पैसे पंचेचाळीस फक्त),(दि ३०/०४/२०१९ पर्यंतच्या व्याजासहित), दि. १३/०४/२०१९	१७/०६/२०१९ २२/११/२०१९ ०६/०८/२०१९ (पेपर प्रसिध्दी)					
	२रा मजला, केशर हार्मोनी, प्लॉट नं. ४१, सेक्टर नं. ४, करजाडे गावाजळ, करंजाडे, नवी मुंबई-४१०२०६. ३) आर्यन एटरप्रायजेस् (कॉर्पोरेट जामीनदार), हाऊस नं. ५३१, पोस्ट चिरले, जसई, तालुका ऊरण, नवी मुंबई-४१०२०६.	रोजी, त्यावरील करारानुसार होणाऱ्या व्याजासहीत तसेच २% दराने दंडात्मक सरळव्याज यांसाहीत	, v,					

मालमत्तेचे परीशिष्ट : फ्लॅट नं. २०२, २रा मजला, केशर हार्मनी, प्लॉट नं. ४१, सेक्टर नं. ४, करजाडे गावाजवळ, करजाडे, नवी

दिनांक: २७/११/२०१९

अधिकृत अधिकारी

कृपया नोंद असावी की, दिनांक ५ ऑगस्ट, २०१ पासून नोंदणीकृत भागीदारी कंपनी **मे. एनडीए इन्**र एलएलपी (एलएलपीआयएन: एएएम-५१२७ मध्ये खालील बदल/सुधारणा करण्यात आल

१) श्री. दर्शक रुपानी

२) श्री. अशोक पुनमचंद जैन विद्यमान भागीदारांची नावे:

१) श्री. निरज मनसुखलाल वेद २) श्री. अश्वजीत मंगलदास जाधव यापुढे एलएलपीचे नोंदणीकृत कार्यालय खालीत

ठिकाणी स्थलांतरीत केले जाईल. जुना पत्ता: ३१२ए, ३रा मजला, कैलास प्लाझा वह्रभ बाग लेन, घाटकोपर (पुर्व), मुंबई-४०००७५ नविन पत्ता: बी/३३३, ३रा मजला, कैलास प्लाझा वल्लभ बाग लेन, घाटकोपर (पुर्व), मुंबई-४०००७५

जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सचना देण्यात येत आहे की म्हाडाद्वारे श्री. आत्माराम लक्ष्मण मोरे यांना वितरीत वाटपपत्र/प्रस्ताव पत्र हे माझे उपरोक्त अशिलाकडून र ठि.: खोली क्र.डी-६, चारकोप अथर्व को-ऑप. हौसिं सोसायटी लि., प्लॉट क्र.८११, आरएससी-६, सेक्टर ८, चारकोप, कांदिवली (प.), मुंबई-४०००६७ क्षेत्रफळ ४० चौ.मी.. सर्व्हे क्र.४१. गाव कांदिवली तालुका बोरिवली येथील जिमनीवर बांधलेल्या मालमत्तेबाबतचे वाटप पत्र/प्रस्ताव पत्र हरवले/गहाळ

झाले आहे. जर कोणा व्यक्तीस ते सापडल्यास किंवा कोणताई अधिकार, हक्क, दावा किंवा हित किंवा आक्षेप असल्यास त्यांनी खालील स्वाक्षरीकर्ता ॲड. उमेश व्ही. जाधव यांना खोली क्र.४३, प्लॉट क्र.२५३, आमंत्रण कोहौसोलि.. सेक्टर क्र.२. चारकोप. कांदिवर्ल (प.), मुंबई-४०००६७, दूर.:९८९२९८३०६५ येथे सूचना प्रकाशन तारखेपासून १५ दिवसांत संपर्क करावा अन्यथा असे समजले जॉईल की, वाटप पत्र/प्रस्ताव पत्र हे हरवले आहे आणि त्याकरिता त्यांचे आक्षेप त्याग केलेले आहेत. सही/-

उमेश विजय जाधव वकील उच्च न्यायालय खोली क्र.डी/४३/२५३, आमंत्रण कोहौसो, चारकोप, सेक्टर २, कांदिवली (पश्चिम), मुंबई-४०००६७.

213-214, A Wing, Super Shopping Complex Dr. Dalvi Road, Kandivali (W), Mumbai- 6

PUBLIC NOTICE

This is to bring to the notice of the public at large that my client being Mr Yashpal Bahl who is the owner of Flat No. 18-B, Tower B, Viceroy C.H.S. Ltd., Thakur Village, Kandivali (East), Mumbai – 400101 (said flat) and of a the commercial units being Shop no. 3 Raw Garden Society C.H.S Ltd., Sundarwan Complex, Shastri Nagar, Sub TV Lane, Opp. Kalinga Restaurant, Off New Link Road, Andheri (West), Mumbai - 400053 and Office No. 34, 3rd Floor, Makan Chambers 6, Nariman Point, Mumbai - 400021. Our said client is unable to trace the original sale -purchase documents/ agreements of the above mentioned said properties and believes that the said sale documents have either been lost/misplaced or have been stolen, and the same is not

raceable even after he putting in a lot of efforts to find the same Any person/s having any objection, rights, title, interest and/or claim of any nature whatsoever towards the said above properties should make the same known to the undersigned in writing with proof thereof within a period of fifteen (15) days from the date of publication hereof, failing which, the exclusive rights, interest 8 abovementioned properties shall be so dealt as per his wishes by the said

claim/s (if any), and the same will be considered as duly waived. Dated - This 27th day of November,

owner without any reference to such

Advocate Nazim Hashim Yete Shop no. 69, Citi Mall, New Link Road, Andheri (w), Mumbai 400053. Mobile no. +91 989233488.

PUBLIC ANNOUNCEMENT FOR THE ATTENTION OF THE PUBLIC SHAREHOLDERS OF UNIVERSAL PRIME ALUMINIUM LIMITED

(the "Company") CIN: L28129MH1971PLC015207

Registered Office: 771, Century Bhavan, 1st Floor, Dr Annie Besant Road, Worli, Mumbai - 400025, Maharashtra, Tel: +91 022-24304198 / 24307437,

E-mail: investors_uppl@yahoo.com; upalbby@gmail.com Website: www.universalprime.in Contact Person: Ms. Priyanka Motwani, (Company Secretary/ Compliance Officer)

This Public Announcement (the "Public Announcement") is being issued by Mr. Prakash Kumar Mohta (the "Acquirer" to the Public Shareholders of Universal Prime Aluminium Limited (the "Company") in respect of the proposed acquisitio of the entire Public Shareholding of the Company i.e. 41,43,665 (Forty one lakh forty three thousand six hundred sixty five) equity shares of face value Rs. 10/- each representing 52.01% of the total paid-up equity share capital of the Company and consequent voluntary delisting of the equity shares of the Company from the BSE Limited (the "BSE") pursuant to Regulation 10 and other applicable provisions of the Securities and Exchange Board of India (Delisting of Equity Shares) Regulations, 2009, as amended, ("SEBI Delisting Regulations") and in accordance with the terms and conditions set out below ("Delisting Offer").

BACKGROUND OF THE DELISTING OFFER

The Company was incorporated as "Sudarshan Engineering Private Limited" on July 05, 1971 under the Companies Act, 1956, Maharashtra at Bombay, which was changed to "Sudarshan Engineering Limited" on 1st May, 1974 and Company has further changed its name from "Sudarshan Engineering Limited" to "Universal Cans and Containers Limited" and Company has again changed its name to "Universal Prime Aluminium Limited" on 7th August, 1996 The registered office of the Company is situated at 771, Century Bhavan, 1st Floor, Dr Annie Besant Road, Worli Mumbai - 400 025, Maharashtra. The Company came out with an initial public offer in 1974. The Company was listed at BSE Ltd on October 15, 1974. The CIN of the Company is L28129MH1971PLC015207.

Capital Structure of the Company:

The Paid-up Capital of the Company as on the date of this Public Announcement is Rs.7,96,74,430/-Shareholding Pattern of Universal Prime Aluminium Limited as on 22nd November, 2019:

Particulars	No. of Equity Shares	% of Equity Share Capital
Promoters/Acquirers	38,23,778	47.99
Public	41,43,665	52.01
Total	79,67,443	100.00

equity shares (the "Offer Shares") representing 52.01% of the total paid-up equity share capital of the Company to the Public Shareholders (i.e. shareholders other than the Acquirer, Promoters and Promoter Group) in compliance with Chapter VII of the SEBI Delisting Regulations. If the Delisting Offer is successful in accordance with the Delisting Regulations, the Acquirer will apply to delist the equity shares from the BSE Ltd pursuant to and in accordance with the SEBI Delisting Regulations and on the terms set out in the Public Announcement, Letter of Offer and any other delisting offer documents. Consequent to such actions, the equity shares of the Company shall be delisted from the

The Acquirer vide his letter dated July 11, 2019 (the "Acquirer Letter") conveyed their intention to make a voluntary delisting offer to acquire the Offer Shares and delist the equity shares of the Company from BSE Ltd in accordance with the SEBI Delisting Regulations and requested the Board of Directors to approve the Delisting Offer and to seek the requisite approval from the shareholders through postal ballot and e-voting in accordance with the SEBI Delisting Regulations.

1.5. The Board of Directors, at its meeting held on July 27, 2019, took on record the Acquirer Letter and appointed M/s LSI Financial Services Pvt Ltd , as the Merchant Banker for carrying out due diligence as required in terms of Regulations 8(1A) (ii) and 8(1D) of the SEBI Delisting Regulations and notified the BSE on July 27, 2019.

The shareholders of the Company have given the approval for delisting of the securities of the Company pursuant to Postal Ballot Notice dated August 22, 2019 issued by the Company with a specific consent for dispensing with the Exit Price and discovery through book building method The Company has been granted in-principle approval for delisting of the equity shares of the Company from BSE Ltd

vide their letter no. LO\Delisting\VK\IP\295\2019-20 dated November 25, 2019 in accordance with Regulation 8(3) of the SEBI Delisting Regulations. NECESSITY /JUSTIFICATION AND OBJECTIVES OF THE DELISTING OFFER

The objective of the Acquirer in making the Delisting Offer is inter-alia to:

The objective of making the delisting offer is to obtain full ownership of equity shares of the Company, which will provide the promoter group with Operational flexibility to support the Company's business and future financing Ongoing expenses with, maintenance of listing BSE Ltd will be reduced, including investor relations expenses;

requirements gets reduced. The Company incurs significant cost every year towards listing fee & other statutory compliances; which will reduce

The management time can be dedicated to the Company's business, as time dedicated to compliance with listing

considerably: The Company does not have any business activities as on date & present revenue comprises interest/dividend

The majority of shareholders are holding shares in physical form, hence there is less liquidity in the securities of the

Company;

There are no new business proposals under consideration & hence operations are likely to stagnate Provide an exit opportunity to the public shareholders of the Company.

DETERMINATION OF THE EXIT PRICE The Acquirer propose to acquire the equity shares of the Company from the Public Shareholders pursuant to a

method prescribed in the SEBI Delisting Regulations. The Acquirers have appointed LSI Financial Services Pvt Ltd, Merchant Banker for the purpose of determining the exit/ Floor price of the equity shares of the Company. As per the valuation report dated August 21, 2019 ("Valuation Report") the fair value per equity share of face value of Rs.10/- each of Universal Prime Aluminium Limited works out to Rs 3.50/-. Based on the Valuation Report the Acquirers in are making an offer to acquire the equity shares from

the public shareholders at an exit price of Rs.3.50 /- (Rupees Three and paisa fifty only) per equity share.

ACTIVITY SCHEDULE FOR EXIT OFFER Date of Opening of Offer (Inviting the positive consent) December 02. 2019

Date of Closing of Offer (Closing date of inviting positive consent) March 19, 2020 PROCEDURE FOR TENDERING

The Letter of Offer (along with necessary forms and instructions) inviting the Public Shareholders to tender their equity shares to the Acquirer will be dispatched to the Public Shareholders by the Acquirer whose names appear on the register of members of the Company and to the owner of the Equity Shares whose names appear as beneficiaries on the records of the respective depositories at the close of business hours on November 27, 2019.

The Delisting Offer is open to all Public Shareholders of the Company.

The shares can be tendered in demat form only in the demat account stated in the letter of offer. The public shareholders holding shares in the physical form shall get their shares demat before tendering of the shares as no physical shares shall be accepted in tender. As per the proviso to Regulation 40(1) of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (notified by the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) (Fourth Amendment) Regulations, 2018), effective from December 5, 2018, transfers of securities were not to be processed unless the securities are held in the dematerialized form with a depository. Further, as per the press release dated December 3, 2018 read with press release dated March 27, 2019 issued by SEBI, with effect from April 1, 2019, the request for transfer of securities shall not be processed unless the securities are held in dematerialized form with a depository. Accordingly, the Company shall not accept the Equity Shares tendered under the Delisting Offer unless such Equity Shares are in dematerialized form.

METHOD OF SETTLEMENT Upon finalization of the Basis of Acceptance as per the SEBI Delisting Regulations:

Upon fulfillment of the terms and conditions mentioned herein and receipt of the requisite regulatory approvals (if any), the consideration for shares will be paid by the Acquirer by way of cheque or demand draft or electronic transfer/NEFT/RTGS. The cheque or demand drafts will be dispatched to the Shareholders, at their own risk, by way of speed post / registered post. The Acquirer intends to dispatch the payment to Shareholders who have validly tendered their Offer Shares in this Exit Offer-following the receipt of duly filled in Form of Acceptance.

The Public Shareholders who have tendered their Shares which are found to be in order the consideration for such Shares will be settled on completion of the Exit period and the payment will be dispatched within Fifteen (15) working days from the end of the Exit Period.

In case of joint holders, the cheque / pay order / demand draft will be drawn in the name of the first named holders For and Behalf of the Acquirer

Date: 27/11/2019 Place: Kolkata

Sd/-Mr. Prakash Kumar Mohta

Pravin Gal Date: 26th November, 2019 Place: Mumbai Director & CFO

Note: The above is an extract of the detailed format of Quarterly/Half Yearly Financial Results filed with the Stock

Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. Th format of the Quarterly/Half Yearly Financial Results are available on the Stock Exchange website and on the we

केंद्रीय मंत्री

'आय फोन' नवी दिल्ली, दि. २६ प्रसाद यांना नुकताच सुप्रसिद्ध आंतर-राष्ट्रीय विशेष भेट प्राप्त झाली.

एक्स आर प्राप्त झाला.

-: घोषणापत्र/जाहिर नोटीस :-पारनेर येथील मे. ज्यडिशिअयल मॅजिस्टेट साहेब फर्स्ट क्लास यांचे कॉर्टात

<u>अर्जदार</u> वय ७४ वर्षे, धंदा - शेती, रा.मु.पो. गोरेगांव, ज्याअर्थी, अर्जदार यांचे दिर नामे मारुती रेवजी

शेलार हे दिनांक २१/०५/१९८२ रोजी मुंबई या ठिकाणि मयत झालेले आहेत तसेच अर्जदार यांचे

त्याअर्थी. अर्जदार याच मयत के. मारुती रेवजी शेलार यांचे एकमेव कायदेशीर वारसदार व हक्कदार नाहीत असे कोणाचे काही म्हणणे असल्यास त्यांनी या घोषणेच्या दिनांकापासून एक महिन्यात या दाखल करावी. मुदतीत कोणाचीही कसल्याही घेवून सदर अर्जाचा निकाल दिला जाईल व त्यानंतर

परिशिष्ट - ४ [नियम ८(१)]

दिनांकः २७.११.२०१९

of the Company www.anupamfinserv.com

DCB BANK ताबा सूचना (स्थावर मालमत्तेकरिता) ज्याअर्थी, अधोहस्ताक्षरित, डीसीबी बँक लिमिटेडचे प्राधिकृत अधिकारी यानी सिक्युरिटायझेशन ॲन

रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल असेट्स ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ चे कलम १३(१२) सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ९ अंतर्गत प्राप्त अधिकरान्वये कर्जदार श्री. मोहम्मद आरिफ सिद्दीकी, मे. सरकार स्टील ट्रिटमेंट आणि श्रीमती मेहर **आरिफ सिद्दीकी (कर्जदार / गहाणवटदार / हमीदार)** यांना ०७ ऑक्टोबर २०१७ जारी केलेल्या सचनेत निर्देशित रक्कम दि. ०७.१०.२०१७ रोजीनुसार रु. ३५,४९,२३०.५७/- (रुपये पस्तीस लाख एकोणपन्नास हजार दोनशे तीस आणि सत्तावन्न पैसे मात्र) चे प्रदान सदर सूचनेच्या प्राप्तीच्या दिनांकापासून ६० दिवसांच्या आतं करण्यासाठी सूचना जारी केली होती.

कर्जदार / गहाणवटदार / हमीदार सदर रकमेचा भरणा करण्यास कसूर केली असल्याने, सदर सूचना ही खालील निर्देशित कर्जदार / गृहाणवटदार / हमीदार आणि आम जनतेस देण्यात येत आहे की. अधोहस्ताक्षरितानी सदर कायद्याच्या कलम १३(४) अंतर्गत व सदर नियमाच्या सहवाचिता नियम ८ अंतर्गत त्यांना प्राप्त अधिकरान्वये खालील निर्देशित मालमत्तेचा **दि. २५. ११.२०१९** रोजी **प्रत्यक्ष ताबा** घेतला आहे. विशेषतः कर्जदारांना आणि आम जनतेस इशारा देण्यात येत आहे की, त्यांनी सदर मालमत्तेसंदर्भात व्यवहार करू नये व असे कोणतेही व्यवहार हे डीसीबी बँक लिमिटेडच्या प्रभारांतर्गत **दि. ०७.१०.२०१७ रोजीनुसार** रु. ३५,४९,२३०.५७/- (रुपये पस्तीस लाख एकोणपन्नास हजार दोनशे तीस आणि सत्तावन्न पैसे

मात्र) व त्यावरील पुढील व्याज रकमेच्या अधीन असतील.

स्थावर मालमत्तेचे विवरण फ्लॅट क्र. ४०३, ४था मजला, रोझ अपार्टमेंट, प्लॉट नं.१०७ आणि १०८. करावे. सेक्टर-४४. नेरुल प्रलट क्र. ० च । गुजरा, १६ जान निर्माण क्रिया । (पश्चिम), नवी मुंबई - ४००७०६ या मालमत्त्तेचा सर्व तो भूभाग आणि भूखंड. सही/-

प्राधिकृत अधिकारी, **डीसीबी बँक लिमिटेड ठिकाण:** नेरुळ, नवी मुंबई ANUPAM FINSERV LIMITED (CIN - L74140MH1991PLC061715) Reg Off: 502, Corporate Arena, DP Piramal Road, Goregaon West, Mumbai 400104 Tel: 67830020 Email: info@anupamfinserv.com Website: www.anupamfinserv.com

EXTRACT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR QUARTER

AND HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER, 2019					
(Rs. In Lacs					
Particulars	Quarter ended 30/09/2019 (Unaudited)	Quarter ended 30/06/2019 (Unaudited)		Half Year ended 30/09/2018 (Unaudited	
Total Revenue from operations (net)	76.35	62.49	138.85	158.22	
Net Profit / (Loss) for the period					
(before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	25.66	28.31	53.97	50.31	
Net Profit / (Loss) for the period before tax					
(after Exceptional and/or Extraordinary items)	25.66	28.31	53.97	50.31	
Net Profit / (Loss) for the period after tax					
(after Exceptional and/or Extraordinary items)	21.37	20.44	41.81	36.27	
Total Comprehensive Income for the period					
[Comprising Profit / (Loss) for the period (after tax)					
and Other Comprehensive Income (after tax)]	21.37	20.44	41.81	36.27	
Equity Share Capital	1,051.25	1,051.25	1,051.25	1,051.25	
Earnings Per Share (of Rs. 10/- each)					
Basic:	0.20	0.19	0.40	0.35	
Diluted:	0.20	0.19	0.40	0.35	